

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत
औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व व नागपूर
विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त
जिल्हयांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी
कुटुंबांना लाभ देण्याबाबत

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१५ / प्र.क्र. २८०/ आरोग्य-६
जी.टी. रुग्णालय आवार, १० वा मजला
मंत्रालय, मुंबई- ४०० ००१
तारीख: २८ एप्रिल, २०१६

वाचा :-

- १) शासन निर्णय क्रमांक: दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/आरोग्य-६, दि. ५ एप्रिल, २०१०
- २) शासन निर्णय क्रमांक: दाकुआ-२०१०/प्र.क्र.७७/आरोग्य-६, दि. ५ एप्रिल, २०१०
- ३) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/ प्र.क्र. २४०/आरोग्य-६, दि.१६ जुलै, २०११
- ४) शासन निर्णय क्रमांक: रागांयो-२०१०/ प्र.क्र. २४०/आरोग्य-६, दि.१६ जुलै, २०११

प्रस्तावना :-

राज्यात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व व नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांमधील सर्वच शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा देण्यासाठी या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांचा राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तसेच एखाद्या शेतकरी कुटुंबाकडे कोणतीही शिधापत्रिका नसल्यास त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ७/१२ च्या उताऱ्यावर योजनेचा लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यात दि. ३१ मे, २०११ पासून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील पिवळी, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा व दारिद्र्य रेषेवरील (रु. १ लक्ष पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या) केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा लाभार्थी म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तावनेत नमूद केलेल्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील सर्वच शेतकरी कुटुंबांचा लाभार्थी म्हणून राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानुसार या १४ जिल्हयांतील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच ७/१२ च्या उताऱ्यावर पुढील अटीच्या अधिन राहून लाभ अनुज्ञेय राहील.

- १) औरंगाबाद व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयातील सर्वच शुभ्र शिधापत्रिकाधारकांचा अतिरिक्त विमाहप्ता विमा कंपनीस अदा करण्यात येईल.

- २) ज्या शेतकरी लाभार्थी कुटुंबाकडे शुभ्र शिधापत्रिका आहे त्यांना सदर शिधापत्रिकेच्या किंवा ७-१२ उताऱ्याच्या आधारे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल. तसेच ज्या शेतकरी कुटुंबाकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यास फक्त त्याच्याकडे असलेल्या ७/१२ च्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल.
- ३) या १४ जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील कोणत्याही लाभार्थ्यास विमा कंपनीने लाभ नाकारु नये.
- ४) एखादया सदस्याचे नांव शिधापत्रिका किंवा ७/१२ च्या उताऱ्यात समाविष्ट नसल्यास, अशा परिस्थितीत सदर सदस्य हा त्या कुटुंबातीलच असल्याबाबतचे नजीकच्या संबंधित महसुली अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे.
- ५) लाभार्थी कुटुंबांचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहिल, शासकीय/निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सदर शासन निर्णय नियोजन व वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनुक्रमे अनौसं क्र. १००/१४७२, दि. ९ एप्रिल, २०१६ व अनौसं क्र. १३३/२०१६/व्यय-१३, दि. २१ एप्रिल, २०१६ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०४२२१२२०४३४४१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ता. मा. कोळेकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री, यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. राज्यमंत्री, आरोग्य यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. राज्यमंत्री, (सर्व) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

७. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मुंबई
८. अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई
१०. विभागीय आयुक्त (सर्व)
११. मुख्य कार्यकारी अधिकारी, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी, राज्य कामगार रुग्णालय आवार, वरली, मुंबई
१२. उप महासंचालक, आधार (यु.आय.डी), टेलिफोन एक्चेंज बिल्डींग, कफ परेड, मुंबई
१३. जिल्हाधिकारी (सर्व)
१४. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
१५. संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई
१६. जिल्हा शल्यचिकित्सक (सर्व)
१७. जिल्हा आरोग्य अधिकारी (सर्व)
१८. नियंत्रक, शिधावाटप, मुंबई
१९. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
२०. सहसंचालक/ उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळे (सर्व)
२१. जिल्हा पुरवठा अधिकारी, (सर्व)
२२. जिल्हा माहिती अधिकारी (सर्व)
२३. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकिय महाविद्यालये व रुग्णालये (सर्व)
२४. सह सचिव / उप सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२५. सर्व कार्यासने , सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२६. सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य, विधानमंडळ, विधानभवन, मुंबई- २१
२७. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश सी.डी. ओ. बॅरक क्र.१, योगक्षेम समोर, वसंतराव भगवान चौक, नरीमन पार्ईट , मुंबई-२०
२८. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर मुंबई- २८
२९. इंडीयन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई -२५
३०. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पार्ईट मुंबई- २१
३१. बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हठमेंट, आझाद मैदान, मुंबई ४०० ००१
३२. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस. व्ही. पटेल रोड मुंबई- ४
३३. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी, महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोबमिल पॅलेस, वरली मुंबई-१३
३४. निवड नस्ती